

Ref: DEL/SEC/2024/05/03

Date: May 17, 2024

To
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street, Fort
Mumbai – 400 001

BSE Scrip Code: 504908

Dear Sir/ Madam,

Sub: Copy of Audited Financial Results for the quarter and year ended 31st March 2024 published in Newspapers

Please find enclosed a copy of Audited Financial Results for the quarter and year ended 31st March 2024 published in Financial Express (English) and Loksatta (Marathi).

You are requested to take the same on your records.

Thanking you.

For Duncan Engineering Limited



Sayalee Yengul
Company Secretary

Duncan Engineering Limited

(Formerly known as Schrader Duncan Limited)

Registered Office & Plant

F-33, Ranjangaon MIDC, Karegaon, Tal. Shirur, Dist. Pune - 412 209. India

Telephone : +91 2138 660-066 Fax : +91 2138 660-067

Email : del@duncanengg.com Web : www.duncanengg.com

CIN : L28991PN1961PLC139151

DUNCAN ENGINEERING LIMITED						
Regd. Office : F-33, Rajangan, MIDC, Karegaon, Tal-Shirur, Dist. Pune-412209, CIN : L28991PN1961PLC139151 Tel : + 91-2138-960066, Website : www.duncanengg.com, Email ID: compliance@id@duncanengg.com						
EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & YEAR ENDED MARCH 31, 2024						
(Rs. in Lakh, except EPS)						
Sl. No.	Particulars	Quarter Ended			Year Ended	
		March 31' 2024	December 31' 2023	March 31' 2023	March 31' 2024	March 31' 2023
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1	Total Income from Operations	1,906.03	1,553.86	1,883.67	6,731.24	7,158.13
2	Net Profit / (Loss) for the period/year (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	269.48	166.74	283.73	923.58	1,292.72
3	Net Profit / (Loss) for the period/year before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	269.48	166.74	283.73	923.58	1,292.72
4	Net Profit / (Loss) for the period/year after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	200.09	124.78	217.76	687.38	990.35
5	Total Comprehensive Income for the period/year [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	200.85	124.55	196.41	687.44	974.16
6	Paid-up Equity Share Capital (Face Value per share of Rs. 10/- each)	369.60	369.60	369.60	369.60	369.60
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				4,921.92	4,271.44
8	Earnings per share (EPS) (Face value of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)					
	1. Basic (Rs.)	5.41*	3.38*	5.89*	18.60	26.80
	2. Diluted (Rs.)	5.41*	3.38*	5.89*	18.60	26.80
	(*Not Annualized)					

Notes :

- The above financial results are approved by the Board of Directors at their meeting held on 15th May, 2024 after being reviewed and recommended by the audit committee. The statutory auditors have issued Audit report with unmodified opinion on the above results.
- The above is an extract of the detailed format of quarter and year ended March 31' 2024 financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results for the quarter and year ended March 31, 2024 are available on the Stock Exchange website, www.bseindia.com and Company's website www.duncanengg.com.

By Order of the Board of Directors
Akshat Goenka
Managing Director
DIN: 07131982

Place : Noida
Date : May 15, 2024

WELSPUN INVESTMENTS & COMMERCIALS LIMITED						
CIN - L52100GJ2008PLC055195						
Regd. Office : Welspun City, Village Versamedi, Taluka Anjar, Dist. Kutch, Gujarat 370110						
Corporate Office : Welspun House, 7th Floor, Kamala City, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai - 400013.						
Website : www.welspuninvestments.com						
STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31 MARCH 2024						
(Rs. in Lakhs)						
Sr. No.	Particulars	Quarter Ended			Year Ended	
		31/03/2024	31/12/2023	31/03/2023	31/03/2024	31/03/2023
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1	Total Income from Operations (net)	10.47	14.00	343.38	412.68	765.42
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax and Exceptional items)	-7.81	6.58	334.76	371.59	732.00
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional items)	-7.81	6.58	334.76	371.59	732.00
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional items)	-6.42	4.81	250.55	277.61	548.18
5	Total Comprehensive Income for the period [Comprising profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-2,827.98	10,971.35	-3,672.88	26,633.56	4,688.30
6	Equity share capital (Face Value ₹ 10 each)	365.45	365.45	365.45	365.45	365.45
7	Reserves (excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year)	-	-	-	45,405.20	18,771.64
8	Earnings per share of ₹ 10 each (for continuing operations)					
	Basic and diluted EPS (₹)	-0.18	0.13	6.86	7.60	15.00

Notes:

- The above audited financial results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and the Companies (Indian Accounting Standards) Amendment Rules, 2016 and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, including relevant circulars issued by SEBI from time to time. The statutory auditors of the Company have carried out audit of the aforesaid financial results.
- The above audited financial results have been reviewed by the Audit Committee in its meeting held on 15 May 2024 and taken on record by the Board of Directors of the Company in the Board meeting held on that date.
- The Company is engaged primarily in the business of investment activities and accordingly, there are no separate reportable segments as per IND AS 108 - Operating Segments. The Company operates in a single geographical segment i.e. domestic.
- The Company is a Core Investment Company (CIC) which is categorised as non-deposit taking Core Investment Company and not required to register with Reserve Bank of India (RBI) as per the provisions of Master Direction - Core Investment Companies (Reserve Bank) Directions, 2016. Accordingly, the Company has prepared and presented its financial results as prescribed by Schedule III Division III of the Companies Act, 2013.
- Previous period's figures have been regrouped/reclassified, wherever necessary, to correspond with those of current period.
- The above is an extract of the detailed format of audited financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited financial results is available on the websites of the Stock Exchanges (www.nseindia.com, www.bseindia.com) and the Company's website (www.welspuninvestments.com)

For Welspun Investments and Commercials Limited
L. T. Hotwani
Director
DIN: 00007125

Place : Mumbai
Date : May 15, 2024

ENDURANCE TECHNOLOGIES LIMITED						
CIN: L34102MH1999PLC123296						
Registered office: E-92, M.I.D.C. Industrial Area, Waluj, Chh. Sambhajnagar (Aurangabad) - 431136, Maharashtra, India						
Website: www.endurancegroup.com, Email: investors@endurance.co.in						
EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31 ST MARCH, 2024						
(₹ in million (except per share data))						
No.	Particulars	Standalone			Consolidated	
		31 st March, 2024	31 st March, 2023	31 st March, 2024	31 st March, 2024	31 st March, 2023
		(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1	Total Income	20,931.19	16,595.76	79,204.71	27,113.14	22,551.54
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax and Exceptional items)	2,440.36	1,412.53	7,902.73	2,748.15	1,766.74
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional items)	2,440.36	1,412.53	7,902.73	2,748.15	1,766.74
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional items)	1,823.13	1,045.11	5,877.93	2,101.54	1,364.66
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,807.29	1,061.70	5,728.43	1,726.48	1,382.52
6	Paid-up Equity Share Capital (Face value of ₹10/- per share)	1,406.63	1,406.63	1,406.63	1,406.63	1,406.63
7	Earnings Per Share (of ₹10/- each) Basic and diluted (not annualised) - (₹)	12.96	7.43	41.79	14.94	9.70

Notes:

- The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 16th May, 2024. The Statutory Auditors of the Company have provided the Auditors Report on these financial results with an unmodified opinion.
- The Consolidated financial results include results of the Company's subsidiaries in Italy, Germany, Tunisia and India.
- The Board of Directors of the Company proposed a dividend of ₹8.5 per equity share of face value ₹10 each in respect of the year ended 31st March, 2024. The dividend payout is subject to approval of the shareholders at the ensuing Annual General Meeting.
- The above is an extract of the detailed format of the Standalone and Consolidated financial results for the quarter and year ended 31st March, 2024, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results is available on the Company's website at www.endurancegroup.com and on the websites of the Stock Exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.
- The figures for the quarters ended 31st March, 2024 and 31st March, 2023 are the derived figures between audited figures in respect of full financial year and the unaudited published year-to-date figures upto the third quarter of the respective financial year which were subjected to limited review.

For and on behalf of the Board of Directors
Anurag Jain
Managing Director
(DIN: 00291662)

Place: Mumbai
Date: 16th May, 2024

POSSESSION NOTICE				
Whereas, the authorized officer of Jana Small Finance Bank Limited (Formerly known as Janalakshmi Financial Services Limited), under the Securitization And Reconstruction of Financial Assets And Enforcement Of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13 (2) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 issued demand notices to the borrower(s) / Co-borrower(s) calling upon the borrowers to repay the amount mentioned against the respective names together with interest thereon at the applicable rates as mentioned in the said notices within 60 days from the date of receipt of the said notices, along with future interest as applicable incidental expenses, costs, charges etc. incurred till the date of payment and/or realisation.				
Sr. No.	Loan No.	Borrower/ Co-Borrower/ Guarantor/ Mortgagee	13(2) Notice Date/ Outstanding Due (in Rs.) as on	Date/ Time & Type of Possession
1	30419440000426	1) Mr. Altab, Proprietor of Altab, Prop. Wahid General Store (Applicant), 2) Mr. Shaidan (Co-Applicant)	06.03.2024 Rs. 2,99,594/- (Rupees Two Lakh Ninety Nine Thousand Five Hundred and Ninety Four Only) as on 04.03.2024	Date: 15.05.2024 Time: 03:48 P.M. Symbolic Possession
Description of Secured Asset: Plot No.36, Rakha 50 Sq.yards, Kharsa No.171, Khatuani No.282, Mu No.100, Killa No.3/34, 2/1(5-15), 3/1(0-5), 9(8-0) Waka Majra Bakhtal Tehsil & District Faridabad. Owned by Shaidan, W/o. Aamin Khan. Bounded by: East: Plot No.37, West: Plot No.35, North: Other's Plot, South: Rasta 15 Ft.				
Whereas, the Borrowers/ Co-borrowers/ Guarantors/ Mortgagees, mentioned herein above have failed to repay the amounts due, notice is hereby given to the Borrowers mentioned herein above in particular and to the Public in general that the authorized officer of Jana Small Finance Bank Limited has taken possession of the properties/ secured assets described herein above in exercise of powers conferred on him under section 13 (4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the dates mentioned above. The Borrowers/ Co-borrowers/ Guarantors/ Mortgagees, mentioned herein above in particular and the Public in general are hereby cautioned not to deal with the aforesaid properties/ Secured Assets and any dealings with the said properties/ Secured Assets will be subject to the charge of Jana Small Finance Bank Limited.				
Place: Delhi NCR		Sd/- Authorised Officer		
Date: 17.05.2024		For. Jana Small Finance Bank Limited		
JANA SMALL FINANCE BANK (A scheduled commercial bank)				
Registered Office: The Fairway, Ground & First Floor, Survey No.10/1, 11/2 & 12/2B, Off Domlur, Koramangla Inner Ring Road, Next to EGL Business Park, Challaghatta, Bangalore-560071. Branch Office: 16/12, 2nd Floor, W.E.A, Arya Samaj Road, Karol Bagh, New Delhi-110005.				

AMS POLYMERS LIMITED	
(Formerly: Sai Moh Auto Links Limited)	
CIN: L34300DL1985PLC020510	
Regd.: C-582, Saraswati Vihar, Pitampura, Delhi-110034	
Email id: polymersams@gmail.com;	
website: www.amspolymers.com	
Tel: 91-11-27032702, Fax: 91-11-27032702	

NOTICE OF BOARD MEETING	
Pursuant to Regulation 47 of SEBI (LODR) Regulations, 2015, Notice is hereby given that the meeting of the Board of Directors will be held on Tuesday, the 28th Day of May, 2024 at the Regd. Office of the Company, inter alia, to consider and approve the Audited Financial Results for the quarter and year ended on March 31, 2024 pursuant to Regulation 33 of SEBI (LODR) Regulations, 2015.	
The said information is also available at the Company's website at www.amspolymers.com and at the BSE's website i.e. www.bseindia.com	
By Order of Board Sd/- Chiranjivi Ramkula Company Secretary	
Place: Delhi	Membership No.: A65678
Date: 16.05.2024	

AMS POLYMERS LIMITED	
(Formerly: Sai Moh Auto Links Limited)	
CIN: L34300DL1985PLC020510	
Regd.: C-582, Saraswati Vihar, Pitampura, Delhi-110034	
Email id: polymersams@gmail.com;	
website: www.amspolymers.com	
Tel: 91-11-27032702, Fax: 91-11-27032702	
NOTICE OF BOARD MEETING	
Pursuant to Regulation 47 of SEBI (LODR) Regulations, 2015, Notice is hereby given that the meeting of the Board of Directors will be held on Tuesday, the 28th Day of May, 2024 at the Regd. Office of the Company, inter alia, to consider and approve the Audited Financial Results for the quarter and year ended on March 31, 2024 pursuant to Regulation 33 of SEBI (LODR) Regulations, 2015.	
The said information is also available at the Company's website at www.amspolymers.com and at the BSE's website i.e. www.bseindia.com	
By Order of Board Sd/- Chiranjivi Ramkula Company Secretary	
Place: Delhi	Membership No.: A65678
Date: 16.05.2024	

"IMPORTANT"	
Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.	

PHF LEASING LIMITED						
CIN No. L65110PB1992PLC012488						
Registered Office: 87, Radio Colony, Mahavir Marg, BMC Chowk, Jalandhar - 144001, Punjab						
Ph. No. 91151-00401 Website : www.phfleasing.com Email id : phf_leasingltd@yahoo.co.in						
Statement of Audited Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2024 (In Lakhs)						
S. No.	PARTICULARS	Quarter Ended			Year Ended	
		31/03/2024	31/12/2023	31/03/2023	31/03/2024	31/03/2023
		Unaudited	Unaudited	Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations	1,091.18	978.15	656.63	3,468.70	1,774.74
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	92.10	117.45	87.13	343.87	144.57
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) #	92.10	117.45	87.13	343.87	144.57
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	92.52	141.38	57.16	388.82	115.64
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	76.74	140.98	71.85	380.01	137.30
6	Equity Share Capital	1,238.68	1,238.68	1,238.68	1,238.68	1,238.68
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	3,526.50	1,781.38	1,485.05	3,526.50	1,485.05
8	Earnings Per Share of Rs.10/- each (for continuing and discontinued operations)					
	Basic (Rs.)	0.75	1.14	1.00	3.14	2.08
	Diluted (Rs.)	0.74	1.14	1.00	3.13	2.08

Notes :-

- The above results of PHF Leasing Ltd. ("the Company") have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in the meetings held on May 16, 2024.
- The above is an extract of the detailed format of Audited financial results for the quarter and year ended March 31, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended. The full format of the said Financial Results are available on the website of the Stock Exchange www.mseil.in and on Company's website www.phfleasing.com.

By order of the Board of Directors
For PHF Leasing Limited
SD/-
Vijay Kumar Sareen
Whole Time Director, DIN: 07978240

Place : Jalandhar
Date: May 16, 2024

This is only an advertisement for information purposes and not for publication, distribution or release directly or indirectly outside India. This is not an announcement for the offer document. All capitalized terms used and not defined herein shall have the meaning assigned to them in the Letter of Offer dated March 28, 2024 (the "Letter of Offer" or the "LOF") filed with stock exchange namely BSE Limited ("BSE") ("Stock Exchange") and Securities Exchange Board of India ("SEBI").

SHIVA

SHIVA CEMENT LIMITED

Shiva Cement Limited (our "Company" or the "Issuer") was incorporated in Odisha as a public limited company under the Companies Act, 1956, pursuant to a certificate of incorporation dated August 12, 1985 issued by the Registrar of Companies, Odisha at Cutack ("RoC"). Our Company was issued a certificate for commencement of business dated August 13, 1985 by the RoC. For details in relation to the changes in the registered office of our Company, see "General Information" on page 51 of the Letter of Offer.

Registered and Corporate Office: Village Telighana, Birangotoli, Kutra, Sundargarh - 770 018, Odisha, India; Telephone: +91 661 246 1300
Contact Person: Sneha Bindra, Company Secretary and Compliance Officer;
E-mail: cs@shivacement.com; Website: www.shivacement.com; Corporate Identity Number: L26942OR1985PLC001557

OUR PROMOTERS: PARTH JINDAL AND JSW CEMENT LIMITED

ISSUE OF UP TO 10,00,00,000 FULLY PAID UP EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹2 EACH OF OUR COMPANY (THE "EQUITY SHARES") FOR CASH AT A PRICE OF ₹40 PER RIGHTS EQUITY SHARE (INCLUDING A PREMIUM OF ₹38 PER RIGHTS EQUITY SHARE) ("ISSUE PRICE") AGGREGATING UP TO ₹40,00,00,000 LAKHS ON A RIGHTS BASIS TO THE ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS OF OUR COMPANY IN THE RATIO OF 20 RIGHTS EQUITY SHARES FOR EVERY 39 FULLY PAID-UP EQUITY SHARES HELD BY THE ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS ON THE RECORD DATE, THAT IS ON WEDNESDAY, APRIL 3, 2024 ("RECORD DATE") (THE "ISSUE"). FOR FURTHER DETAILS, SEE "TERMS OF THE ISSUE" ON PAGE 274 OF THE LETTER OF OFFER.

BASIS OF ALLOTMENT

The Board of Directors of Shiva Cement Limited would like to thank all investors for their response to the Issue, which opened for subscription on Monday, April 22, 2024 and closed on Monday, May 6, 2024 and the last date for market renunciation on Tuesday, April 30, 2024. Out of the total 6,784 Applications for 11,44,35,241 Rights Equity Shares, 524 Applications for 1,83,955 Rights Equity Shares were rejected due to technical reasons as disclosed in the Letter of Offer. The total number of valid Applications received were 6,260 Applications for 11,42,51,286 Rights Equity Shares, which was 114.25% of the number of Rights Equity Shares Allotted under the Issue. The Basis of Allotment was finalised on May 10, 2024, in consultation with BSE Limited ("BSE"), the Designated Stock Exchange, the Lead Manager to the Issue and the Registrar to the Issue. The Board of Directors of the Company, at their meeting held on May 13, 2024 allotted 10,00,00,000 (Ten Crore) Rights Equity Shares to the successful applicants. All valid Applications have been considered for allotment. In the Issue, no Rights Equity Shares have been kept in abeyance.

1. The break-up of valid Applications received through ASBA is given below:

Category	Valid Applications Received		Rights Equity Shares Applied for		Rights Equity Shares Allotted	
	Number	%	Number	Value (₹)	Number	Value (₹)
Eligible Equity Shareholders	6,400	94.34%	11,05,78,745	4,42,31,49,800.00	96.63%	9,71,65,820
Renounees	384	5.66%	38,56,496	15,42,59,840.00	3.37%	28,34,180
Total	6,784	100.00%	11,44,35,241	4,57,74,09,640.00	100.00%	10,00,00,000

2. Basis of Allotment:

Category	No. of Valid Applications Received	No. of Shares under valid Applications	No. of Rights Equity Shares accepted and Allotted against Rights Entitlement (A)	No. of Rights Equity Shares accepted and Allotted against Additional Rights Equity Shares applied for (B)*	Total Rights Equity Shares accepted and Allotted (A+B)
Eligible Equity Shareholders	5,876	11,03,94,790	7,55,17,562	2,16,48,258	9,71,65,820
Renounees	384	38,56,496	28,34,180	0	28,34,180
Total	6,260	11,42,51,286	7,83,51,742	2,16,48,258	10,00,00,000

*Includes 3,520 Rights Equity Shares allotted against fractional and zero entitlement.

Intimation for Allotment/refund/rejection cases: The dispatch of Allotment Advice cum unblocking intimation to the Investors has been completed on May 15, 2024. The instructions to SCBS for unblocking of funds in case of ASBA Applications were given on May 10, 2024. The listing application was executed with BSE on May 13, 2024 and subsequently the listing approval was received on May 14, 2024. The credit of Rights Equity Shares in dematerialised form to respective demat accounts of Allottees was completed on May 14, 2024. For further details, see "Terms of the Issue - Allotment Advice or Refund/Unblocking of ASBA Accounts" on page 298 of the Letter of Offer. Pursuant to the listing and trading approvals granted by BSE, the Rights Equity Shares Allotted in the Issue are expected to commence trading on BSE with effect from May 17, 2024. In accordance with SEBI circular dated January 22, 2020 and SEBI Rights Issue Circular, the request for extinguishment of rights entitlement has been sent to NSDL & CDSL on May 14, 2024.

VASTU HOUSING FINANCE वास्तु हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लि. बुनिट 203 आणि 204, दुसरा मजला, 'ए' विंग, नवभारत इस्टेट, झुकेरिया बंदर रोड, सेवरी (पश्चिम), मुंबई-400015. महाराष्ट्र. CIN No.: U65922MH2005PLC272501

DUNCAN डंकन इंजिनियरिंग लिमिटेड (नॉ. कार्यालय: एक-33, गंजगाव कारोगाव, ता. शिरूर, पुणे- 412209) (CIN: L28991MPC1961PLC139151) दूरध्वनी: 91-2138-660066, वेबसाईट: www.duncanengg.com

Table with 5 columns: अ.क्र., तपशील, संपलेली तिमाही (31 मार्च 2024, 31 डिसेंबर 2023, 31 मार्च 2023), संपलेले वर्ष (31 मार्च 2024, 31 मार्च 2023). Rows include प्रवर्तनापासून एकूण उत्पन्न, कालावधीसाठी निव्वळ नफा, कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा, कालावधीसाठी करपश्चात निव्वळ नफा, कालावधीसाठी एकूण एकत्रित प्राप्ती, भ्रष्टाचार केल्यास संपादन बांधवळ, हिशेबी ताळेबंदानुसार पुनर्मुल्यांकन, प्रति संपादन प्राप्ती.

टीप: 1. लेखापरीक्षण समितीने पुनरावलोकन आणि शिफारस केल्यानंतर वरील आर्थिक निकालांना संचालक मंडळाने 15 मे, 2024 रोजी झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. वैधानिक लेखापरीक्षकांनी वरील निकालांवर अपरिवर्तित मतांसह लेखापरीक्षण अहवाल जारी केला आहे.

पंजाब अँड सिंड बँक (भारत) सारकारी उपक्रम वेधे क्षेत्र हा जीवनाचा माग आहे शाखा कार्यालय: शिवाजी नगर पुणे क्षेत्रीय कार्यालय: मुंबई, फोर्ट अचल मालमत्ताच्या विक्रीसाठी विक्री सूचना

बयाणा रकम सादर करण्याचा शेवटचा दिनांक व वेळ: 04.06.2024 रोजी दु. 4.00 वाजता बयाणा रकमेचे सादरीकरण करण्यासाठी खाल्याचे तपशील (पानईफरटी / आरटीजीएस द्वारे भरण्या): खाते क्र.: 10325039026001

सेंच्युरी एन्का लिमिटेड सीआयएन: एल२४३०४पीएन१९६५पीएलसी१३९०७५ नोंद. कार्यालय: प्लॉट क्र. ७२ आणि ७२ ए, एमआयडीसी, भोसरी, पुणे - ४११०२६. दूर. क्र.: ०२०-६६१२७३०४ फॅक्स क्र.: ०२०-२७१२०११३ संचालक मंडळ: www.centuryenka.com ई-मेल: ce.investor@adityabirla.com

ई-निविदा सुचना ई-निविदा क्रमांक: ३००००७९३५ दुसरा मजला जल विद्युत केंद्र येथील विश्रामगृहासाठी २ वर्षांकरिता रु.९,५४,६८२/- खानसागा आणि सहाय्यक पुर्वदा करणे. निविदा विक्री कालावधी व सादर करण्याची अंतिम तारीख: १७.०५.२०२४ (स. ११ वा.) पासून ते ०६.०६.२०२४ (दु. ०३:०० वा.) पर्यंत

वेस्ट एंड हाऊसिंग फायनान्स लिमिटेड नोंद./ कॉर्प. कार्यालय: XII / E. 13 वा मजला, ब्रह्मवार, 229, बँकचे रिक्लेमेशन स्कीम, ब्लॉक-III, नर्मिन पॉईंट, मुंबई-400021. दूरध्वनी क्र.: +91-22-22801550 CIN : U65924MH2015PLC270088

Crompton क्रॉम्प्टन ग्रिडव्ह कंड्यूमर इलेक्ट्रीकल्स लिमिटेड सिआयएन: एल३१९००एमएए२०१५पीएलसी२६२२५४ नोंदीकृत आणि कॉर्पोरेट कार्यालय: टॉवर ३, पहिला मजला, ईस्ट विंग, इन्व्हेस्टर्स बिल्डिंग्स पार्क, एनपीएस मार्ग, कुर्ला (पश्चिम), मुंबई - ४०००७०. फोन: +९१-२२-६१६७ ८४९९ फॅक्स: +९१-२२-६१६७ ८३८३ ई-मेल: crompton.investorrelations@crompton.co.in

जीवनसाथीच्या निवडीसाठी एकमेव मंगल मार्ग दर रविवारी लोकसत्तातून जीवनसाथी

पुणे छावणी परिषद PUNE CANTONMENT BOARD गोलीबार मैदान, पुणे - 411 001. दूरध्वनी संख्या: 26453696 / 26452159 Golibar Maidan, Pune - 411 001. Tel.: 26453696 / 26452159

L&T Technology Services एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस लिमिटेड (गार्लस अँड टुबो लिमिटेडची उपकंपनी) सीआयएन: L72900MH2012PLC232169 नोंदीकृत कार्यालय: एल अँड टी हॉउस, एन.ए. मार्ग, बँकॉई इस्टेट, मुंबई-४०० ००९ फोन: (९१ २२) ६८९२ ५२५७; फॅक्स: (९१ २२) ६७५२ ५८५८ ई-मेल: investor@lts.com वेबसाईट: www.LTIS.com

संचालक मंडळाच्या आदेशानुसार एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस लिमिटेडच्या प्रसाद शाखात कंपनीची सविध आणि कंत्रालय अधिकारी सद्यस्थितीत संचालक मंडळाचे कार्य करत आहेत. स्थान: मुंबई दिनांक: १७ मे २०२४